

शासकीय निवृत्तीवेतनधारकांना आणि
त्यांच्या पती किंवा पत्नीस शासकीय
रुग्णालयातून विनाशुल्क सेवा देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्र.एमएजी १००३/१३५७/प्र.क्र.१४२/आरोग्य ३
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ८ एप्रिल, २००५

वाचा :- शासन निर्णय, सा.आ.वि.क्र.जीरुफी १०००/प्र.क्र.९०/आ.३, दि.१० जुलै, २००१

प्रस्तावना :-

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयान्वये शासकीय रुग्णालयातून देण्यात येणा-या विविध रुग्णसेवेकरीता आकारण्यात येणा-या शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तथापि या शुल्क आकारणीतून वरील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" येथील नमूद संवर्गातील व्यक्ती/लाभधारकांना रुग्णसेवा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. शासकीय व जिल्हा परिषद निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या पती किंवा पत्नी यांचा समावेश या संवर्गात करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

राज्य शासनाच्या विद्यमान निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणा-या शासकीय व जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारकांना आणि त्यांच्या पती किंवा पत्नीस सर्व शासकीय रुग्णालयात विनाशुल्क उपचाराची सवलत देण्यास या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे. यास अनुसरून ;

(१) संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मधील शासकीय रुग्णालयात विनाशुल्क वैद्यकीय उपचारांची सवलत मिळत असलेल्या संवर्गाच्या यादीत अनुक्रमांक १६ येथे "शासकीय व जिल्हा परिषद निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या पती किंवा पत्नी" संवर्गाचा समावेश करण्यात येत आहे.

(२) प्रस्तुत सवलत हे आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून लागू राहील.

२. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतोने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३८/०५/सेवा ५ व क्र.११/०५/व्यय-१३, दि.३०.३.२००५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(प्र. क. प्रधान)

महाराष्ट्र शासनाचे उप सचिव

प्रति :- राज्यपालांचे सचिव

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई

रोटा/एच-१२२(२०००-४-०५)-१

(कु.मा.प.)

१. मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
 २. मुख्य सचिव, वेदांगीय शिक्षण वि. अधीक्षी द्रव्य विभाग, मंत्रालय, मुंबई
 ३. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई
 ४. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 ५. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 ६. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 ७. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 ८. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 ९. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १०. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 ११. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १२. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १३. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १४. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १५. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १६. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १७. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १८. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 १९. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे
 २०. मुख्य सचिव, आरोग्य सेवा, मुंबई/पुणे